

FC/SE/2025-26/34

August 14, 2025

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, C – 1, Block G,
Bandra-Kurla Complex, Bandra (E),
Mumbai-400051
Symbol: FIRSTCRY

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai-400001
Scrip Code: 544226

Sub: Publication of financial results of Brainbees Solutions Limited (the 'Company') in the newspapers for quarter ended June 30, 2025

Ref: Pursuant to SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Dear Sir/Ma'am,

Pursuant to the Listing Regulations, we enclose the copies of newspaper advertisements published on Thursday, August 14, 2025, pertaining to the Un-audited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter ended June 30, 2025, as approved by the Board of Directors at their meeting held on Wednesday, August 13, 2025.

The details of the publication are as follows:

1. Financial Express (English); and
2. Loksatta (Marathi).


We request you to take the same on your records.

Thanking you,

For Brainbees Solutions Limited

Neha Surana
Company Secretary & Compliance Officer
ICSI Membership No.: A35205

Encl.: a/a



BSE LIMITED
25th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai – 400 001
CIN No: L67120MH2005PLC155188

PUBLIC NOTICE

In terms of Regulation 32(5) of Securities and Exchange Board of India (Delisting of Equity shares) Regulations, 2021 ("Regulations") and as per the rules made under Section 21A of the Securities Contracts (Regulation) Act, 1956 and the Rules, Bye-Laws and Regulations of BSE Limited ("the Exchange"), **NOTICE** is hereby given that the company given in the Table below is delisted from the platform of the Exchange w.e.f date mentioned therein.

Exchange had issued Public Notices in terms of Regulation 32(3) of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity shares) Regulations – 2021 proposing to delist certain companies, which had been suspended for a period of more than 6 months on account of non-compliance with various clauses of the erstwhile Listing Agreement/SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015/Other reasons, from the Exchange. This company had either failed to reply to the Exchange communications/ show cause notice issued by the Exchange or failed to take steps for revocation of suspension in the trading of their securities or had consented to go ahead with the compulsory delisting.

The Public Notice had provided 15 working days from the date of the Notice to any person aggrieved by the proposal to delist to submit representation in writing to the Delisting Committee of the Exchange.

The Delisting Committee of the Exchange, after considering the representations from company and investors received during the mandated time and the facts in the matter passed Delisting Order in the case of the company mentioned in the table below. Pursuant to the provisions of the order issued by Hon'ble Securities Appellate Tribunal (SAT) dated July 25, 2025, the company was compulsorily delisted with effect from August 5, 2025. The company name along with address and promoters as per Exchange records, along with the Fair Value payable by Promoters to the public shareholders is given in the table below:

Sr. No.	Scrip Code	Company Name	Address as per Exchange records	Fair Value To be Paid by the Promoters to the Public Shareholders (Rs.)	Names of the Promoters as per Exchange records	Effective date of delisting
1	539207	Manpasand Beverages Ltd	1768 & 1774/1, GIDC Estate, Savli Road, Vadodara - 391775, Gujarat	35.77	Dhirendra Hansraj Singh, Sushma Dhirendra Singh, Abhishek Dhirendra Singh, Harshvardhan Dhirendra Singh	August 5, 2025

Note:
The names of the promoters shown above are based on records available with the Exchange or received from the concerned ROCs/RTAs/Depositories.
The company is advised to note that the consequences of compulsory delisting include:

- As per SEBI (Delisting of Equity Shares) Regulations, 2021:-
 - The securities of the company cease to be listed and therefore are not available for trading on the platform of the Exchange.
 - Promoters of this delisted company will be required to purchase the shares from the public shareholders as per the fair value determined by the independent valuer appointed by the Exchange.
 - Further, in terms of Regulation 34(1) of SEBI (Delisting of Equity Shares) Regulations, 2021, the delisted company, its whole-time directors, person(s) responsible for ensuring compliance with securities law, its promoters and the companies promoted by any of them shall not directly or indirectly access the securities market or seek listing for any equity shares for a period of 10 years from the date of compulsory delisting.
 - As per provisions of Regulation 34(2) of the SEBI (Delisting of Equity Shares), Regulations, 2021, in case of companies whose fair value is positive –
 - such a company and the depositories shall not effect transfer, by way of sale, pledge, etc., of any of the equity shares held by the promoters/ promoter group and the corporate benefits like dividend, rights, bonus shares, split, etc. shall be frozen for all the equity shares held by the promoters/ promoter group, till the promoters of such company provide an exit option to the public shareholders in compliance with sub-regulation (4) of regulation 33, as certified by the concerned recognized stock exchange;
 - the promoters and whole-time directors and person(s) responsible for ensuring compliance with securities law, of the compulsorily delisted company shall also not be eligible to become directors of any listed company till the exit option as stated in clause (a) above is provided.
- Further, this company has been moved to the Dissemination Board of the Exchange.
- It may be noted that the onus of giving exit to the public shareholders and providing information to the stock exchanges for fair valuation is on the promoters of the company. In case exit is not provided by the promoters, appropriate action would be taken against such entities.

For and on behalf of BSE Ltd.
August 14, 2025




AARTI INDUSTRIES LIMITED
CIN: L24110GJ1984PLC007301
Reg. Off.: Plot No 801/23 GIDC Estate, Phase III, Vapi GJ 396195 IN
Contact Nos: +91 74860 36572; +91 74860 41011.
E-mail ID: investorrelations@aarti-industries.com
Website: www.aarti-industries.com

SPECIAL WINDOW FOR RE-LODGE MENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

In accordance with SEBI circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025, shareholders of Aarti Industries Limited are hereby informed that a special window has been opened from July 07, 2025 to January 06, 2026, for re-lodgement of transfer deeds. Shareholders are requested to note that this window is only for re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to deadline of April 01, 2019 for transfer of physical shares, and rejected/returned/not attended due to deficiency in the documents/process/or otherwise. Shareholders who wish to avail the opportunity are requested to contact our Registrar and Share transfer agent, by sending an e-mail at rtt.helpdesk@in.mrms.mufg.com or their office address at MUFG In time India Private Limited (Formerly known as Link intime India Private Limited); C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083 or the company at investorrelations@aarti-industries.com for further assistance.

By Order of the Board of Directors
For Aarti Industries Limited
Sd/-
Raj Sarraf
Company Secretary
ICSI. M. No. A15526

Mumbai / August 13, 2025



TATA POWER
Corporate Contracts Department)

The Tata Power Company Limited, Smart Center of Procurement Excellence, 3rd Floor, Sahar Receiving Station, Near Hotel Leela, Sahar Airport Road Andheri (E), Mumbai 400 059, Maharashtra, India (Board Line: 022-67173917) CIN: L28920MH1919PLC000567

NOTICE INVITING TENDER (NIT)


The Tata Power Company Limited invites tender from eligible vendors for the following tender packages (Two-part Bidding) in Mumbai.

(A) Design, Engineering, Manufacture, Type Testing & Factory Testing. Deliver to Site, Installation (Including Foundation Works), Testing at site & Commissioning of 220 kV Multi Circuit/Single Circuit Monopoles for 220 kV Kalwa-Kalyan-Pal Line project in Mumbai (Package Ref No: CC25AA058).

Interested and eligible bidders to submit Tender Fee and Authorization Letter before **1500 hrs. of 25th August 2025, Monday.**

For downloading the Tender documents (including the procedure for participation in the tender), please visit the Tender section on the website <https://www.tatapower.com>. Also, all future corrigendum/s/ addendum's (if any), to the above tender will be informed on the website <https://www.tatapower.com> only.

DALMIA BHARAT REFRACTORIES LIMITED
CIN:-L26100TN2006PLC061254
Regd. Office : DALMIAPURAM, P.O.KALLAKUDI-621651,
DIST. TIRUCHIRAPALLI, TAMIL NADU
Phone:-911123457100, Website: www.dalmiaoel.com




EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

(Rs. in crore except per share data)


S. No.	PARTICULARS	Quarter Ended		Year Ended	
		Jun 30, 2025	Mar 31, 2025	Jun 30, 2024	Mar 31, 2025
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
Consolidated Financial Results					
1	Income from operations	44.86	41.94	48.41	199.37
2	Profit/(Loss) before tax- Continued operations	(35.47)	(32.55)	(3.27)	(37.42)
3	Exceptional Items	(18.15)	-	-	-
4	Net Profit/(Loss) after tax- Continued operations	(35.47)	(31.73)	(3.25)	(36.71)
5	Total comprehensive income for the period (comprising profit for the period after tax and other comprehensive income)-continuing and discontinued operations	4.32	7.44	192.40	(174.69)
6	Paid-up equity share capital (Face Value Per Share Rs. 10/-)	44.20	44.20	44.20	44.20
7	Other Equity excluding Revaluation Reserve	-	-	-	2,377.62
Discontinued Operations					
8	Profit before tax from Discontinued Operation	(0.25)	1.21	0.08	0.08
9	Net Profit / (Loss) for the period/ year from Discontinued Operation	(0.25)	0.91	0.06	0.06
10	Earning Per Share (of Rs. 10/- each)(not Annualised)				
	(a) Basic and Diluted- Continuing operations	(7.97)	(7.10)	(0.73)	(8.18)
	(b) Basic and Diluted- Discontinued operations	(0.06)	0.21	0.01	0.01
	(c) Basic and Diluted- Continuing and Discontinued operations	(8.02)	(6.89)	(0.72)	(8.17)
Standalone Financial Results					
1	Income from operations	31.39	12.60	28.78	104.88
2	Profit/(Loss) before tax- Continuing and Discontinued operations	(22.27)	(33.31)	(8.16)	(66.11)
3	Exceptional Items	-	-	-	-
4	Net Profit/(Loss) after tax- Continuing and Discontinued operations	(22.27)	(33.42)	(8.16)	-66.2

Notes:
1 The above is an extract of the detailed format of unaudited quarterly financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited quarterly financial results are available on the stock exchange's websites, www.mseil.in and www.cse-india.com and on the Company's website www.dalmiaoel.com. The same can also be accessed by scanning the QR code provided below.




On behalf of the Board
For Dalmia Bharat Refractories Limited
Sd/-
Chandra Narain Maheshwari
Whole Time Director & CEO
DIN: 00125680

Place: New Delhi
Dated : 12 August 2025



RAMA STEEL TUBES LTD.
CIN : L27201DL1974PLC007114
Regd. Office : B-5, 3rd Floor, Main Road, Ghazipur, New Delhi (India) - 110096
☎ +91-(11)-43446600 ✉ investors@ramasteel.com 🌐 www.ramasteel.com



Revenue: 58.70%
EBITDA: 81.76%
PAT: 140.55%

Extracts of the Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2025
Integrated Filling – (Financials)

(In ₹ Lakhs except EPS)

S. No.	Particulars	Quarter Ended			Year Ended
		30-Jun-25 (Unaudited)	31-Mar-25 (Unaudited)	30-Jun-24 (Unaudited)	31-Mar-25 (Audited)
1	Total income	27,820.51	29,443.97	21,757.59	1,06,482.46
2	Net Profit/(Loss) before Tax (Before Exceptional and Extraordinary Items)	719.26	937.04	740.86	2,885.80
3	Net Profit/(Loss) before Tax (After Exceptional and Extraordinary Items)	719.26	937.04	740.86	2,885.80
4	Net Profit/(Loss) after Tax (After Exceptional and Extraordinary Items)	495.64	667.92	619.98	2,274.40
5	Total Comprehensive Income (Comprising Profit/(Loss) after Tax and other comprehensive income after Tax)	522.37	676.30	622.32	2,387.91
6	Equity Share Capital	15,582.63	15,542.31	15,542.31	15,542.31
7	Reserves (Excluding Revaluation Reserve)	21,970.94	20,887.85	19,179.99	20,887.85
8	Earning per Share (in ₹) Basic* Diluted**	0.03 0.03	0.04 0.04	0.04 0.04	0.15 0.15

* Basic Earnings per equity share has been reduced during the quarter ended June 30, 2025 due to weighted No of shares increased to 155,70,22,547 as on 30.06.2025 from 155,40,38,069 as on 31.03.2025

Notes:


- These consolidated financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under section 133 of Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendment thereafter.
- The above consolidated financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on August 12, 2025. Limited review under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been carried out by the statutory auditors of the company. The auditors have expressed an unqualified report on the above results.
- Standalone Results for the quarter ended June 30, 2025 are as under :-**

S. No.	Particulars	Quarter Ended			Year Ended
		30-Jun-25 (Unaudited)	31-Mar-25 (Unaudited)	30-Jun-24 (Unaudited)	31-Mar-25 (Audited)
1	Net Sales / Income From Operations	24,266.56	23,740.24	15,829.63	84,002.62
2	Other Income	1,098.67	246.84	153.99	2,035.23
3	Profit before Tax	848.60	708.15	321.52	1,912.03
4	Profit after Tax	644.56	443.73	258.35	1,400.13
5	Total Comprehensive Income after Tax	645.43	443.87	268.33	1,417.92


- During quarter, The Company allotted 40,32,126 equity shares of the Company of the face value ₹1/- each at a price of ₹14/- per share, including a premium of ₹ 13/- per share to person Mr. Vinit Bharat Shah belonging to Non-promoter category on a preferential basis in the Acquisition and Allotment Committee meeting of the Board held on April 29, 2025.
- During quarter, on April 26, 2025, the Company has acquired 2,480 equity shares of M/s Bigwin Buildsys Coated Private Limited from its shareholder Mr. Vinit Bharat Shah against the above allotment of 40,32,126 equity shares of Rama Steel Tubes Limited made on April 29, 2025. Accordingly, M/s Bigwin Buildsys Coated Private Limited becomes the Associate Company of Rama Steel Tubes Limited as per Section 2(6) of the Companies Act, 2013 by virtue of the Company holding more than 20% of the share capital / having significant influence over the said entity.
- During quarter, The Company issued 15,76,00,000 Equity Shares of the Company at face value of ₹ 1/- each , at a price of ₹ 11.25/- including premium of ₹ 10.25/- per equity share to persons belonging to Non-promoters category on a preferential basis in accordance with provisions specified under Chapter V of SEBI (CDR) Regulations, 2018, vide special resolution passed in the Extra ordinary general meeting held on 18th June 2025.
- Figures for the previous periods / year have been regrouped/recast wherever necessary, to confirm to the current period's classification.
- The figures for the quarters ended March 31, 2025 are the balancing figures between audited figures in respect to full financial years and the published unaudited year to date figures upto the year end of the third quarter of the relevant financial year, which were subject to limited review.
- The Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2025 are available on the website of the Company (www.ramasteel.com) and on Stock Exchanges website (www.bseindia.com and www.nseindia.com).

Date : August 12, 2025
Place: Delhi


For Rama Steel Tubes Limited
Sd/-
Naresh Kumar Bansal
Managing Director
DIN : 00119213



SCAN ME



BUILD WITH TRUST



BRAINBEES SOLUTIONS LIMITED
(formerly known as Brainbees Solutions Private Limited)

CIN: L51100PN2010PLC136340
Registered Office: Rajashree Business Park, Survey No. 338, Next to Sohrahb Hall, Tadiwala Road, Pune-411 001, Maharashtra, India

EXTRACT OF THE UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS OF BRAINBEES SOLUTIONS LIMITED FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

(Rs. in Millions)

Sr. No	Particulars	Quarter ended		Year ended	
		June 30, 2025	March 31, 2025	June 30, 2024	March 31, 2025
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Revenue from operations	18,625.64	19,303.15	16,520.73	76,596.14
2	Profit before finance costs, depreciation, amortisation, exceptional items and tax expense	815.31	643.51	759.65	3,804.51
3	Loss before exceptional items and tax expense	(598.28)	(808.22)	(575.01)	(1,824.42)
4	Loss before tax	(662.86)	(1,175.59)	(697.65)	(2,319.95)
5	Loss for the period/year	(665.04)	(1,115.29)	(756.86)	(2,648.07)
6	Total other comprehensive income/(loss)	(14.22)	17.94	6.86	21.56
7	Total comprehensive loss for the period/year	(679.26)	(1,097.35)	(750.00)	(2,626.51)
8	Paid-up Share Capital (including Compusorily Convertible Preference Shares) (Face value of Rs. 2 each, fully paid-up)	965.91	964.93	885.08	964.93
9	Other Equity*				46,449.31
10	Earning per equity share (face value of INR 2 each) (not annualised)				
	Basis earning per share (INR)	(0.96)	(1.60)	(1.28)	(4.11)
	Diluted earning per share (INR)	(0.96)	(1.60)	(1.28)	(4.11)

*Excludes non-controlling interests

Notes:

- In terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, these standalone and consolidated financial results ("financial results") for the quarter ended June 30, 2025 have been recommended by the Audit Committee and have been approved by the Board of Directors of Brainbees Solutions Limited ("Brainbees" or the "Company") at their respective meetings held on August 13, 2025 and have been subjected to review by statutory auditors of the Company.
- The results for the quarter ended March 31, 2025 are extracted as balancing figures between the audited annual financial statements for the year ended March 31, 2025 and the unaudited interim financial statements for the nine months ended December 31, 2024.
- Financial results of Brainbees Solutions Limited (Standalone)


(Rs. in Millions)

Particulars	Quarter ended		Year ended	
	June 30, 2025	March 31, 2025	June 30, 2024	March 31, 2025
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Revenue from operations	5,905.20	6,160.33	5,478.75	24,708.56
Profit/(Loss) before tax	40.74	197.20	(1.68)	799.01
Profit for the period/year	30.67	149.44	2.37	598.76

- The above is an extract of the detailed format of the quarterly financial results filed with exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the quarterly financial results are available on Stock exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com, and on the Company's website, www.firstcry.com and can be accessed by scanning the QR code.

Place: Pune
Date: August 13 2025

For and on behalf of the Board of Directors
Brainbees Solutions Limited
(formerly known as Brainbees Solutions Private Limited)
sd/-
Supam Maheshwari
Managing Director & CEO
DIN : 01730685



epaper.financialexpress.com

Adfactors 387/25

DATIWARE MARITIME INFRA LIMITED (Formerly Known As Ruia Aquaculture Farms Limited) 1st Floor, Adams Court, Baner Road, Baner, Pune - 411 045 CIN: L05000PN1992PLC177590 Email Id – info@datiware.com / website: www.datiware.com PART I - Statement of Standalone Unaudited Results for quarter ended on 30-06-2025				
Sl.	PARTICULARS	QUARTER ENDED ON		YEAR TO DATE ENDED ON
		30/06/25 (AUDITED)	30/06/25 (UNAUDITED)	31/03/25 (AUDITED)
1	Total income from operations	3.52	14.40	43.73
2	Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	-18.96	-9.85	-13.46
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary items)	-18.96	-9.85	-13.46
4	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	-18.96	-9.85	-13.46
5	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	-18.96	-9.85	-13.46
6	Paid up Equity Share Capital (Face Value Rs.10 each, Fully Paid)	500.00	500.00	500.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-750.33	-735.66	-703.54
8	Earnings Per Share (before extraordinary items)(of Rs. 10/- each) Basic & Diluted	-0.38	-0.20	-0.27
9	Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each) Basic & Diluted	-0.38	-0.20	-0.27

Notes
 1. The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended June 30, 2025 filled with the Sack Exchange under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations 2015. The full format of the Standalone Financial Results is also available on the website of BSE at www.bseindia.com and on the Company's website at www.datiware.com
 2. QR Code to access the results is



For Datiware Maritime Infra Limited
 Mrs. Jayshree A. Patil,
Managing Director
 DIN : 02419826

Date:-12.08.2025
 Place :-Pune



क्लीन सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी लिमिटेड
नोंदणी कार्यालय: कार्यालय क्र. ६०३ आणि ६०४, ६वा मजला, टॉवर क्र. १५, सायबरसिटी, मारगपट्टा सिटी, हडपसर, पुणे, महाराष्ट्र-४११०१३.
दूर.क्र.: +९१ २० ४१२६४७६१, **CIN:** L24114PN2003PLC018532
संकेतस्थळ: www.cleanscience.co.in, **ई-मेल:** compliance@cleanscience.co.in

२२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-व्होटींगची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येते की, क्लीन सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी लिमिटेडची **बाविसावी (२२ वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम), गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता (भा. प्र.वे),** कंपनीच्या २२ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये ("एजीएम सूचना") नमूद कामकाजाच्या निष्पादनासाठी कंपनी कायदा, २०१३ ("कायदा") च्या अंतर्गत निर्मित नियमांसहवाचीत आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे ("एम्सीए परिपत्रक") वितरीत, १९ सप्टेंबर, २०२४ दिनांकित सर्वसाधारण परिपत्रक क्र. ०९/२०२४ (या संदर्भात अगोदर वितरित परिपत्रकाच्या निरंतरतेमध्ये) आणि सेबी (सुचिबद्धता बंधन आणि प्रवटन आवश्यकता) विनियम २०१५ ("सेबी सुचिबद्धता विनियम") च्या प्रयोग्य तरतुदींच्या अनुपालनामध्ये व्हीसी किंवा ऑनव्होएप द्वारे संपन्न होईल.

एजीएम सूचना आणि वित्तीय वर्ष २४-२५ च्या एकत्रीत वार्षिक अहवालाच्या पाठवणीचे पूर्णत्व: एमसीए परिपत्रक आणि ३ ऑक्टोबर, २०२४ दिनांकित सेबी परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 (सेबी परिपत्रक) च्या अनुपालनामध्ये कंपनीने एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२४-२५ करिता एकत्रीत वार्षिक अहवालाची पाठवणी, ज्यांचे ई-मेल पत्ते डिपॉजिटीरीज/कंपनीच्या निबंधक आणि शेअर हस्तांतरण एजंट जसे एमयुएफजी इनस्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पुर्वीची लिंक इनस्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) कडे नोंदविले होते त्यांना **मंगळवार, १२ ऑगस्ट, २०२५** रोजी पाठविले आहेत.

उपरोक्त एजीएम सूचना आणि एकत्रीत वार्षिक अहवाल कंपनीच्या संकेतस्थळ <https://cleanscience.co.in/wp-content/uploads/2025/08/CSTLAnnual-Report-2024-25.pdf> नॅशनल सेक्युरिटीज डीपॉजिटीरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या संकेतस्थळ <https://evoting.nsdl.com/>, स्टॉक एक्सचेंजस अर्थात बीएसई लिमिटेडच्या <https://www.bseindia.com/> येथे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <https://www.nseindia.com/> येथे सुध्दा उपलब्ध आहेत.

दस्तावेजांचे निरिक्षण: एजीएम सूचना संबंधीत सर्व दस्तावेज २२ व्या एजीएम दरम्यान <https://www.evoting.nsdl.com> येथे एनएसडीएल मंचावर जाऊन समाप्तद्वारे निरिक्षणासाठी उपलब्ध होतील.

ई-व्होटींग: कंपनीच्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम २० सहवाचित कायद्याच्या अनुच्छेद १०८ च्या तरतुदी आणि सेबी सुचिबद्धता विनियमच्या विनियम ४४ आणि इन्स्टीट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (आयसीएसआय) द्वारे निर्गमित सर्वसाधारण सभेवरील सविधिव मानक-२ अनुसार, एजीएम सूचनेमध्ये नमूद सर्व ठरावांवर त्यांचे मतदान इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे करण्यासाठी कंपनीने सभासदांना सुविधा उपलब्ध केली आहे. जी एनएसडीएलद्वारे पुरविण्यात येईल. **गुरुवार, ४ सप्टेंबर, २०२५ (कार्ट ऑफ दिनांक)** रोजी डिपॉझिटरीद्वारे परिरक्षीत सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा लाभधारक मालकांच्या रजिस्टरमध्ये ज्यांचे नाव अभिलेखीत आहे केवळ तेच सभासद रिमोट ई-व्होटिंग किंवा एजीएम दरम्यान ई-व्होटिंगसाठी पात्र आहेत. कठ अति तराखेला कंपनीच्या संपूर्ण भरणा झालेल्या एकूण समभाग भांडवलाच्या त्यांचा शेअरहोल्डिंगच्या प्रमाणामध्ये सभासदांना मतदानाचा अधिकार असेल. सभासदांद्वारे एकदा मतदान केल्यास आल्यास त्याला/तिला नंतर बदलता येणार नाही. सभासद केवळ एक मतदान प्याय निवडू शकतील म्हणजे ई-व्होटिंगद्वारे किंवा २२ व्या एजीएममध्ये ई-व्होटिंगद्वारे मतदान करू शकतील. सभासदाने दोन्ही पध्दतीने मतदान केल्यास, रिमोट ई-व्होटिंगद्वारे केलेले मतदान प्राधान्यतात येईल. रिमोट ई-व्होटिंग किंवा एजीएम दरम्यान ई-व्होटिंगची आणि एजीएममध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया एजीएम सूचने मध्ये नमूद करण्यात आली आहे. रिमोट ई-व्होटिंगचा कालावधी **सोबवार, ७ सप्टेंबर, २०२५ रोजी स. १.०० वा (भाप्रवे) सुरु होईल आणि बुधवार, १० सप्टेंबर, २०२५ रोजी सायं. ५.०० वाजता (माध्याे)** समाप्त होईल. त्यानंतर रिमोट ई-व्होटिंग माध्यम एनएसडीएलद्वारे निष्क्रिय करण्यात येईल आणि सभासदांना मतदानाची परवानगी नसेल. ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटिंग द्वारे मतदानाचा अधिकार बजावला असेल ते एजीएम मध्ये उपस्थित राहू शकतील परंतु ते पुन्हा मतदान करण्यासाठी पात्र नसतील. कोणतीही व्यक्ती एजीएम सूचना आणि वित्तीय वर्ष २०२४-२५ चा एकत्रित वार्षिक अहवाल पाठविल्यानंतर कंपनीची सभासद झाली असल्यास आणि कठ ऑफ तारखेला समभाग धारण केले असल्यास, त्याने खुजरा आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी आणि इमेल आयडी नोंदणीसाठी आणि एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी एजीएम सूचनेमधील नमूद प्रक्रिया पहावी. सभासद एनएसडीएलकडे अगोदरच नोंदणीकृत असल्यास तो/ती मतदान करण्यासाठी विद्यमान अधिकाऱंचा वापर करू शकतील.

लाभांश: संचालक मंडळाने त्यांच्या २२ मे, २०२५ रोजी झालेल्या सभेमध्ये प्रत्येकी रु. १/- दर्शनिमूल्याच्या समभागवार रु. ४/- या लाभांशाची शिफारस केली आहे.

२२ व्या एजीएम मध्ये लाभांशाला मंजुरी मिळाल्यास, अंतिम लाभांश प्रदान करण्यासाठी अभिलेख दिनांक **गुरुवार, ४ सप्टेंबर, २०२५** निश्चित करण्यात आली आहे. टीडीएस संबंधित सूचनांसाठी सभासदांनी कृपया एजीएम सूचना पहावी आणि कागदपत्रे <https://web.in.mpms.mufg.com/formsreg/submission-of-form-15g-15h.html> वर अपलोड करू शकतात.

ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल पत्ते आणि/किंवा बँक खात्याचा तपशिल नोंदविला /अद्ययावत केलेला नाही त्यांना तो खालील पध्दतीने, जसे प्रकरण असेल त्यानुसार, कंपनी/डीपॉजिटीरीच्या अभिलेखामध्ये नोंदविण्याची/अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आहे.


डीमॅट प्रारूपामध्ये शेअर्स त्यांच्या संबंधीत डिपॉजिटीरी पार्टीसीपंटद्वारे (डीपी) धारण केलेले सभासद

छाननीकार: कंपनीने रिमोट ई-व्होटिंग तसेच एजीएममधील ई-व्होटिंगच्या निष्पक्ष आणि पारदर्शक पध्दतीने छाननीसाठी मेसर्स जयवंत भावे आणि कं. कंपनी सेक्रेटरीज, पुणे (आयसीएसआय सभासद क्र. एफसीएस-४२६६ आणि प्रकटीसत्ता प्रमाणपत्राचा क्र. ३०६८) यांची निरिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

ई-मतदान संबंधीत कोणत्याही विचाराणांसाठी सभासदांनी www.evoting.nsdl.com या डाउनलोड सेवशानवर उपलब्ध फ्रिक्नेटली आवक व्हेबसेस (एनएवयूजे) आणि ई-व्होटिंग खुजरा मॅन्युअल पहावे किंवा ०२२-४८८६ ७००० वर संपर्क करावा किंवा सुश्री पद्मिनी म्हन्जे, वरिष्ठ व्यवस्थापक एनएसडीएल यांना evoting@nsdl.com येथे विनंती पाठवावी.

कंपनी कायदा २०१३, कलम ९१ आणि कंपनीच्या (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नियम, २०१४, नियम १० आणि सेबी सुचिबद्धता विनियम कधीकधी नियमितीकरण ४२ च्या अनुसार सूचना देण्यात येते की, वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आणि जर, वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर झाले तर, लाभांशाचे वाटप करण्यासाठी, कंपनीची सभासद नोंदणी पुस्तिका आणि भाग हस्तांतरण पुस्तिका **शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०२५ ते गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट)** बंद राहिल.


क्लीन सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी लिमिटेड करता	
<div> <div> <div>दिनांक: १३ ऑगस्ट, २०२५</div> <div>स्थळ: पुणे</div> </div> <div> <div>रुचिता विज</div> <div>कंपनी सचिव</div> </div> </div>	

<div>  <div> क्रांती इंडस्ट्रीज लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: गट क्र.२६७/बी/१, मु.पो. पिरंगुट, ता. मुळशी, पुणे- ४१२११५, महाराष्ट्र (भारत) फोन : +91 20 6675 5676. CIN:L29299PN1995PLC095016 ईमेल: info@krantiindustries.com Web: www.krantiindustries.com </div> </div>				
जून ३०, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही अखेर अलेखापरीक्षित आर्थिक परिणाम				
(रुपये लक्षात)				
अ. क्र.	तपशील	एकत्रित तिमाही अखेर		
		30-06-2025 (अलेखापरिक्षित)	30-06-2024 (अलेखापरिक्षित)	31-03-2025 (लेखापरिक्षित)
		31-03-2025 (लेखापरिक्षित)		
१	व्यवसायातून उत्पन्न	2204.79	2016.74	2083.51
२	अन्य उत्पन्न	14.89	22.04	13.19
३	एकूण उत्पन्न	2219.68	2038.79	2096.70
४	करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	95.63	-133.16	-26.40
५	करपश्चात निव्वळ नफा/(तोटा)	59.63	-97.53	-308.41
६	संबंधित काळासाठी एकूण उत्पन्न/(तोटा) करपश्चात नफा/(तोटा) आणि अन्य एकूण उत्पन्न/(तोटा)	61.61	-97.53	-2.46
७	वसूल भाग भांडवल	1276.04	1141.04	1251.04
८	अन्य भांडवल (पुनर्मूल्यांकन वसुली सोडून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित टाळेबंदात दाखविल्यानुसार	2898.16	2443.44	2124.30
९	प्रतिसमभाग उत्पन्न (रु. १०/-दर्शनी मूल्य) (सततच्या आणि खंडित व्यवहारांसाठी) १. मूलभूत(आकडे रुपयात) २. विरळ (आकडे रुपयात)	-0.85 -0.85	-0.85 -0.85	-5.30 -5.30

टीपा: १. स्वतंत्र आर्थिक परिणामांची माहिती खालीलप्रमाणे:-				
तपशील	तिमाही अखेर			वर्ष अखेर
	30-06-2025 (अलेखापरिक्षित)	30-06-2024 (अलेखापरिक्षित)	31-03-2025 (लेखापरिक्षित)	31-03-2025 (लेखापरिक्षित)
व्यवसायातून उत्पन्न	2008.22	1864.12	1829.54	7221.19
करपूर्व निव्वळ नफा / (तोटा)	100.95	-11.42	1.25	-113.57
करपश्चात निव्वळ नफा / (तोटा)	66.64	-7.17	0.96	-75.39

- वरील विवरण हे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्कलोजर रिक्वायमेंट्स) रेग्युलेशन २०१५ मधील रेग्युलेशन क्र. ३३ अन्वये बी एस ई लि. यांना ३० जून २०२५ अखेर संपलेल्या तिमाही अखेर सविस्तर विवरणाचा संक्षिप्त भाग आहे. विहीत नमुन्यातील आर्थिक परिणाम कंपनीच्या www.krantiindustries.com या संकेतस्थळावर आणि बीएसई लि. च्या www.bseindia.com या संकेत स्थळावरही उपलब्ध आहेत.
- वरील आर्थिक परिणामांचा आढावा ऑडिट कमिटीने घेतलेला आहे आणि कंपनीच्या संचालक मंडळाने **बुधवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२५** रोजी झालेल्या सभेत मंजूरही केलेले आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील परिणामांचा मर्यादित पुनरावलोकन केलेला आहे आणि कोणतीही दुरुस्ती न सुचविता मत दिलेले आहे.
- कंपनीची/समुदायी सदर आर्थिक परिणाम विवरणे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३, कंपनी (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्ड) नियम २०१५ (आयएनडी-एएस) (वेळोवेळी दुरुस्त केल्यानुसार) आणि त्या अंतर्गत केलेले त्यातील संबंधित नियम आणि सेबी (एल ओ डी आर) नियम २०१५ (सुधारित) यानुसार तयार केलेली आहेत.

क्रांती इंडस्ट्रीज लि. च्या संचालक मंडळाचे आदेशानुसार सही/- श्री. सचिन सुभाष चोरा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक DIN: 02002468	
स्थळ: पुणे दिनांक : १३/०८/२०२५	

<div>  <div> BRAINBEES SOLUTIONS LIMITED (formerly known as Brainbees Solutions Private Limited) CIN: L51100PN2010PLC136340 Registered Office: Rajashree Business Park, Survey No. 338, Next to Sohrahb Hall, Tadiwala Road, Pune-411 001, Maharashtra, India </div> </div>				
EXTRACT OF THE UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS OF BRAINBEES SOLUTIONS LIMITED FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025				
(Rs. in Millions)				
Sr. No	Particulars	Quarter ended		Year ended
		June 30, 2025	March 31, 2025	June 30, 2024
		Unaudited	Audited	Unaudited
1	Revenue from operations	18,625.64	19,303.15	16,520.73
2	Profit before finance costs, depreciation, amortisation, exceptional items and tax expense	815.31	643.51	759.65
3	Loss before exceptional items and tax expense	(598.28)	(808.22)	(575.01)
4	Loss before tax	(662.86)	(1,175.59)	(697.65)
5	Loss for the period/year	(665.04)	(1,115.29)	(756.86)
6	Total other comprehensive income/(loss)	(14.22)	17.94	6.86
7	Total comprehensive loss for the period/year	(679.26)	(1,097.35)	(750.00)
8	Paid-up Share Capital (including Compulsorily Convertible Preference Shares) (Face value of Rs. 2 each, fully paid-up)	965.91	964.93	885.08
9	Other Equity*			
10	Earning per equity share (face value of INR 2 each) (not annualised)			
	Basis earning per share (INR)	(0.96)	(1.60)	(1.28)
	Diluted earning per share (INR)	(0.96)	(1.60)	(1.28)

- *Excludes non-controlling interests
- Notes:**
- The terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, these standalone and consolidated financial results ("financial results") for the quarter ended June 30, 2025 have been recommended by the Audit Committee and have been approved by the Board of Directors of Brainbees Solutions Limited ("Brainbees" or the "Company") at their respective meetings held on August 13, 2025 and have been subjected to review by statutory auditors of the Company.
 - The results for the quarter ended March 31, 2025 are extracted as balancing figures between the audited annual financial statements for the year ended March 31, 2025 and the unaudited interim financial statements for the nine months ended December 31, 2024.
 - Financial results of Brainbees Solutions Limited (Standalone)-

Particulars	Quarter ended		Year ended	
	June 30, 2025	March 31, 2025	June 30, 2024	March 31, 2025
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Revenue from operations	5,905.20	6,160.33	5,478.75	24,708.56
Profit/(Loss) before tax	40.74	197.20	(1.68)	799.01
Profit for the period/year	30.67	149.44	2.37	598.76

- The above is an extract of the detailed format of the quarterly financial results filed with exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the quarterly financial results are available on Stock exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com, and on the Company's website, www.firstcry.com and can be accessed by scanning the QR code.

<div> for and on behalf of the Board of Directors Brainbees Solutions Limited (formerly known as Brainbees Solutions Private Limited) sd/- Supam Maheshwari Managing Director & CEO DIN : 01730685 </div>				
Place: Pune Date: August 13 2025				



दि चिखली अर्बन को-ऑप. बँक लि. चिखली
 मुख्य कार्यालय : डॉ. शमाप्रसाद मुखर्जी मार्ग, चिखली, ता. चिखली, जि. बुलढाणा-४४३२०९
(स्थावर मालमत्तेची जाहीर विक्री नोटीस VIII)

दि सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन अँक्ट ऑफ फायनांशियल अँसेटस अँड एफोर्समेंट ऑफ सेक्युरिटी अँक्ट २००२ चे कलम १३ (१२) व सेक्युरिटी इंटरस्ट एफोर्समेंट रूल्स २००२ अंतर्गत.

ज्या अर्थी १) सिमुत् फुड्स अँड हॉस्पिटॅलीटी प्रा. लि. २) श्री. साहील नितीन नाईक ३) श्री. नितीन चंद्रकांत नाईक ४) सी. मेघा नितीन नाईक व ५) श्री. नयन विजय कडकर यांनी दि **यशवंत को.ऑप. बँक लि. फलटण (लीड बँक)** यांचे कुडन रु.२,००,००,०००/- व दि **चिखली अर्बन को ऑप बँक लि.चिखली (मॅबर बँक)** यांचे कुडन रूपये ३,५०,००,०००/- असे एकूण रु.५,५०,००,०००/- सहभाग करून योजने अंतर्गत कर्ज घेतले आहे आणि त्या कर्जाच्या परतफेडी करिता हमी म्हणून त्यांनी खालील वर्णनाची स्थावर मालमत्ता बँकेकडे गारण म्हणून दिली असून बँकेने नोटीस पाठवूनही थकीत रकमेचा भरणा मुदतीचे आत केला नाही म्हणून खालील वर्णनाच्या स्थावर मालमत्तेचा बँकेकडे प्राधिकृत अधिकारी यांनी दिनांक १५/१२/२०१८ रोजी ताबा घेतला आहे.

दि सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनांशियल अँसेटस अँड एफोर्समेंट ऑफ सेक्युरिटी अँक्ट २००२ चे कलम १३(१२) व सेक्युरिटी इंटरस्ट एफोर्समेंट रूल्स २००२ चे कलम ८.९ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाऱवरून दि **यशवंत को.ऑप.बँक लि. फलटण (लीड बँक)** यांचे थकीत कर्ज रूपये ४,६०,७८,९८६/- आणि दि **चिखली अर्बन को ऑप बँक लि.चिखली (मॅबर बँक)** यांचे थकीत कर्ज रु.१४,१९,०६,५२२/- असे एकूण **रक्कम रु.१८,७९,८५,५०८/-** व दिनांक ०१/०८/२०२५ पासूनचे येणे व्याज व खर्चासह येणे बाकी असलेल्या रकमेच्या वसुली करिता खालील सही करणार प्राधिकृत अधिकारी खालील वर्णनाचे गहाण स्थावर मालमत्तेची जाहीर विक्री करण्या करिता आज दिनांक १२/०८/२०२५ रोजी नोटीस देत आहे.

खालील गहाण स्थावर मालमत्तेचा स्थावर मालमत्ता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आणि ज्या परिस्थितीत आहे तशीच विक्री जाहीर लिलावाद्वारे दिनांक ०४.०९.२०२५ रोजी दुपारी ठिक १२:०० वाजता **ऑफीस बी १२५/२६, सत्यम इंडस्ट्रीयल इस्टेट, सीटीएस नं.१६३ व १६४ एंजवणे, सीडीएसएस चौक, पुणे ४११ ०३८** येथे ठेवली आहे. तरी इच्छुक खरेदीदारांना खालील वर्णन केलेली स्थावर मालमत्ता विकत घ्यावयाची असेल त्यांनी राखीव किमतीच्या १० टक्के अनामत रक्कम रोख, डिमांड ड्राफ्ट अथवा आरटीसीएस ने प्राधिकृत अधिकारी दि चिखली अर्बन को.ऑप.बँक लि.चिखली या नावाने चिखली येथे देय असलेला लिलावा पुर्वी जमा करावा लागेल.

ज्या खरेदीदाराच्या नावे विक्री मंजूर होईल त्या खरेदीदारास खरेदी रकमेच्या २५ टक्के रक्कम त्याच दिवशी जमा करावी लागेल व बाकी राहिलेली ७५ टक्के रक्कम विक्री मंजुरीचे तारखेपासून १५ दिवसाचे आत जमा करावी लागेल. विक्री कायम केल्यानंतर व पुणे रकमेचा भरणा केल्यानंतर ब